(CIN-L28910MH1971PLC015119)

AMF:RO: 2023-2024 31-07-2023

Corporate Relationship Department BSE Limited P.J. Towers, Dalal Street Mumbai-400 001

(Code No. 513117)

Pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, we are pleased to submitthe clippings of newspapers (Free Press Journal and Navshakti), having published the Unaudited Financial Results (Standalone) of the Company for the quarter that ended on 30<sup>th</sup> June, 2023.

For AMFORGE INDUSTRIES LIMITED

KINSHUK Digitally signed by KINSHUK RAJKUMAR TIWARI Pate: 2023.07.31 14:37:49 +05'30'

Kinshuk R. Tiwari Company Secretary & Compliance **WEST LEISURE RESORTS LIMITED** 

CIN: L55101MH2008PLC177941; Website: www.westleisureresor Regd. Office : Mall Office, 2nd Floor, Metro Junction Mall of eer Properties (India) Pvt Ltd, Netivali, Kalyan (E), Thane-421306 Tel. No.: 0251 – 2352387; E-mail ID: ho@hawcoindia.com Rs. In Lakhs

	Quarter	Quarter ended		
Particulars	30/6/2023 Unaudited	Unaudited Unaudited		
Total income from operations	21.79	22.63	38.21	
Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	12.78	13.71	5.08	
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12.78	13.71	5.08	
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12.31	10.59	7.49	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	12.31	32.39	74.45	
Equity Share Capital	305.33	305.33	305.33	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	
Earnings Per Share ( of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)  Basic & Diluted (in ₹)	0.40	0.35	0.25	

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. Full format of the Financial Results are available on the Website <u>www. bseindia.com</u> and on the ompany's website at <u>www.westleisureresort.co.in</u>

### **SEII** State Bank of India

BRANCH - STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH - II, Authorized Officer's Details Address: State Bank of Address: State Bank of India, SAM II Branch, Ground Floor, E-mail ID: team3.15859@sbi.co.in Mobile No: 7259804950 Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Landline No. (Office):- 022 – 41611446 Alternate Mobile No –9860676272/7903171062

Fax No.022 - 22811401 Appendix - IV - A [See Proviso to Rule 8(6)]

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read

with provision to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 with provision to Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", "As is What is" and "Whatever there is" on 18th August 2023 for recovery of Rs. 23,88,50,141.97/- due to the secured creditor from M/s Advent Enterprises Pvt Ltd (Borrower) and Shri Shallesh Agarwal, Shri Deepesh Agarwal and Smt Rita Agarwal (Directors & Guarantors).

he property wise reserve price will be as under: Name of Title Deed Holders Description of Property/ies Amalgamated Flat No 301 & 302 admeasuring 987.50 Sq feet (built up area) each (Total – 1975 Sq Ft) on 3rd floor of the bulding known as Chandrasagar, Worli Tekadi, Sahakari Griha Smt. Rita Agarwal, Shri Deepesh Agarwal and Shri Shailesh Agarwal Promoter & Personal uarantors to M/s Advent Nirman Santha Ltd situated at Worli Tekadi Reservoir Road, Worli Mumbai 400 018 Enterprises Pvt Ltd) Reserve price(Rs in Crs):- 6.88 Earnest Money Deposit (EMD in Rs.):- 68,80,000.00

Date & Time Date: 18.08.2023 Time: 11.00 a.m. to 04:00 p.m. with unlimited of e-Auction extensions of 10 minutes each Bid Increment Amount Rs. 1,00,000/- and in multiple of Rs. 1,00,000/-Date and time for submission of EMD and request letter of participation / KYC Documents / Proof 4.30 p.m.

Date & Time of Inspection property | Date: 10.08.2023: From 11.30 am. to 4.00 pm Contact person/ Contact Number | 9860676272/ 7903171062

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in Sta Bank of India, the Secured Creditor's websites: **www.sbi.co.in** https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

Date: 28.07.2023 **Authorized Office** Place : Mumba State Bank of India

# POSSESSION NOTICE

### Whereas.

The undersigned being the Authorized Officer of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 21.04.2022 calling upon the Borrowers GANESH P BAIKAR ALIAS GANESH PANDHURANG BAIKAR AND ANISHA GANESH BAIKAR to repay the amount mentioned in the Notice being Rs.10,71,874,43 (Rupees Ten Lakhs Seventy One Thousand Eight Hundred Seventy Four and Paisa Forty Three Only) agains Loan Account No. HHLPNV00417431 as on 21.04.2022 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 25.07.2023.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.10.71.874.43 (Rupees Ten Lakhs Seventy One Thousand Eight Hundred Seventy Four and Paisa Forty Three Only) as on 21.04.2022 and interest

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 o the Act in respect of time available, to redeem the secured assets

# **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

FLAT NO. 209 SITUATED ON THE 2ND FLOOR, FLAT ADMEASURING AREA 26.20 SQ. MTRS. (EQUIVALENT TO 282 SQ. FT.) BUILDING NO. B1, IN THE PROJECT KNOWN AS "XRBIA VANGANI" DEVELOPED ON THE LAND BEARING SY. NO. 10/1(PART), 18/2,18/4,19/1B,19/3 (PART), 19/4 (PART), 23/1 (PART) 23/2, 23/4, 24/14, 24/17, SITUATED IN VILLAGE KHADYACHAPADA TALUKAKARJAT DISTRICT RAIGAD-410101 MAHARASHTRA.

Date: 25.07.2023 Place: RAIGAD

**Authorised Officer** INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED



CIRCLE SASTRA CENTRE, MUMBAI CITY, -A1, 18th Floor, 'E' Wing, Maker Tower, Cuffe Parade, Mumbai - 400 005 Tel :- 022-41027300 , 41027305-24, E-mail: cs6041@pnb.co.in POSSESSION NOTICE[ APPENDIX IV] [See Rule 8 (I)]

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Punjab National Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of Powers conferred under Section 13 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice dated 15.10.2018 calling upon the Borrower/ Guarantor/ Mortgagor Ms. Sonal Shivaji Dhonde & Mr. Siddhesh Shivaji Dhonde to repay the amount mentioned in the notice being Rs. 47,95,274.00/-(Rupees Forty Seven Lakhs Ninety Five Thousand Two Hundred and Seventy Four Only) as on dated 30.09.2018 the date of notice/date of receipt of the said notice.

The Borrower/Guarantor/Mortgagor having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Guarantor/Mortgagor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 26th Day of July, of the year 2023

The Borrower/Guarantor/Mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Punjab National Bank for an amount of Rs. 47,95,274.00/- (Rupees Forty Seven Lakhs Ninety Five Thousand Two Hundred and Seventy Four Only) as on 30.09.2018 with further interest & expenses thereon until full payment.

The Borrower Attention is Invited to Provision of sub section {8} of section 13 of Act in respect of time available redeem the secured assets

Description of immovable property

All that part and parcel of the Property of situated Flat No. 04 in Ground Floor adm.508 sq. ft Carpet area (566.4 sq. Ft B.U.A) & Flat No.05 in Ground Floor adm.605 Sq. ft Carpet area (681.6 sq. ft B.U.A) in the Building known as Pauravi in "Mahatma Jyotiba Phule Co. Op HSG SOC Ltd" Bearing Plot No. "7 & 8" and Survey No."75/1 & 76/1" at Village Belavali, Kulgaon, Badlapur (East), Taluka – Ambernath, Thane- 421 503.

Date : 26.07.2023 Authorised Office Place : Ambernath Punjab National Bank

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the public at large that we, MODISPACES REAL ESTATE PRIVATE LIMITED, a Private Limited Company in corporated under the provisions of the Companies Act, 1956and deemed to be registered under the provisions of the Companies Act, 2013 ("the said Company"), are the owners of the said Property, more particularly described in the First Schedule hereunder written. We have to inform the public at large that the original title deeds listed in the Second Schedule hereunde ritten with respect to the said Property are lost and/or misplaced and the same are not traceable in spite of diligent search

Any person having any claim against, into or upon the said Property mentioned in the First Schedule hereunder written by way of sale, exchange inheritance, agreement, contract, mortgage (equitable or otherwise), partnership, joint venture, development rights, family arrangement, maintenance, beguest, possession, lease, tenancy, license lien, charge, lispendense, pledge, guarantee, loans, advances, injunction or any other attachment or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or arbitration, easement, gift, lease, leave and license, trust, right of residence, maintenanceor on the basis of the lost and/or misplaced documents as mentioned in the Second Schedule hereunder written or otherwise howsoever are hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at the office address at Modispaces Real Estate Pvt. Ltd., 57, Prem Sagar, Ground Floor, Swastik CHS. N.S.Road No. 3,Juhu Scheme, Mumbai – 400 056, within 14 days from the date of publication of this presen notice, failing which the claims shall be deemed to have been waived and/or abandoned THE FIRST SCHEDULE HEREIN ABOVE REFERRED TO:

All those pieces and parcels of land or ground admeasuring 1664.3 sq.mtrs or thereabouts bearing Survey No. 97 (part), CTS No. 332, 332/1 to 42of Village Pahadi Goregaon, Taluka Borivali, in the Registration District of Mumbai City and Sub-District of Mumbai Suburban together with the structures standing thereon situate, lying and being at Peru Baug, Aarey Road, Goregaon (East), Mumbai-400 063.

# THE SECOND SCHEDULE ABOVE REFERRED TO:

[Description of the Original Title Deeds in respect of the said Property] [1] Indenture of Conveyance dated 24th October, 1963 executed by and between ( DhanwantraiMulshankar Bhatt (2)Zaverben Wd/o Mulshankar Harjivan Bhatt (3) Jayeshreeben W/o Dhanwantrai Mulshankar Bhatt (4) Himanshi Dhanwantrai Bhatt and (5) Hitendra Dhanwantrai Bhatt last two then being minors through their father and natural guardian Dhanwantrai Mulshankar Bhatt (therein referred to as Vendors) and Digamber Sahdev Bhatt (therein referred to as Purchaser) and duly registered with the office of Sub-Registrar of Assurances at Bandra under serial No. BND/2462

2) Deed of Conveyance dated 31st December, 2007 executed by and between (1) Mr. Vilas Digamber Mungekar (2) Mr. Nandkumar Digamber Mungekar, (3) Smt. Bharati Anil Achari, (4) Smt. Snehlata Mohan Nerulkar, (5) Smt. Pooja Suhas Dhamanaskar and (6) Smt. Deepali Dilip Mungekar (therein referred to as Vendors) and The City Co-operative Bank Ltd , Mumbai (therein referred to as the Confirming Party) and Messers Omkar Realtors and Developers Private Limited (therein referred to as the Purchaser) and duly registered with the office of the Sub-Registrar of Assurances at Borivali under serial No. BDR-12/00584 of 2008;

3) Deed of Conveyance dated 30th August, 2008 executed by and between Aditya Dilip Mungekar (therein referred to as Vendor) and Messers Omkar Relators and Developers Pvt Limited (therein referred to as Purchaser) and duly registered with the office of the Sub-Registrar of Assurances at Borivali under serial No. BDR-2/06478 of

(4) Deed of Conveyance dated 31st August, 2010 executed by and between Smt. Vidya Suryakant Chapnerkar (therein referred to as Vendor) and Messers Omkar Realtors and Developers Private Limited (therein referred to as Purchaser) and duly registered with the office of Sub-Registrar of Assurances at Borivali under serial No. BDR 12/08400 of 2010:

5) Indenture of Conveyance dated 18th July, 2018 executed by and between Omkar Realtors and Developers Private Limited (therein referred to as Vendors) and Modispaces Real Estate Private Limited (therein referred to Purchasers) and duly registered with the office of the Sub-Registrar of Assurances at Borivaliunder seria No. BRL-4/10553 of 2018;

6) Power of Attorney dated 18<sup>th</sup> July, 2018 executed by Omkar Realtors and Developers Private Limited in favor of Modispaces Real Estate Private Limited and duly registered with the office of Sub-Registrar of Assurances at Borivali under serial No BRL-4/10554 of 2018.

Place: Mumbai Dated this 28th day of July, 2023

For MODISPACES REAL ESTATE PRIVATE LIMITED.

Fino Payments Bank फिनो पेमेंट्स बैंक FINO PAYMENTS BANK LIMITED

CIN: L65100MH2007PLC171959

Registered Office: Mindspace Juinagar, Plot No Gen 2/1/F, Tower 1, 8th Floor, TTC Industrial Area, MIDC Shirwane, Navi Mumbai- 400 706 Website: www.finobank.com, Tel.: 022-7104 7000

### EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

			Quarter Ended			
0 N -	Deutle de co	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023	
S.No	Particulars	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	34,831	32,343	28,905	1,22,991	
2	Net Profit (+)/ Loss (-) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,870	2,208	1,010	6,508	
3	Net Profit (+)/ Loss (-) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,870	2,208	1,010	6,508	
4	Net Profit (+)/ Loss (-) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,870	2,208	1,010	6,508	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	NA	NA	NA	NA	
6	Paid up equity share capital (Face Value of ₹10/- each)	8,321	8,321	8,321	8,321	
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet)				45,852	
8	Net Worth	56,044	54,173	48,675	54,173	
9	Debt· Equity ratio	1.49	0.80	1.19	0.80	
10	Earning per share (EPS)- (not annualised)					
	a. Basic EPS	2.25	2.65	1.21	7.82	
	b. Diluted EPS	2.25	2.65	1.21	7.82	

1 The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Bank at its meeting held on July 28, 2023. The financial results for the quarter ended June 30 2023 have been subjected to limited review by M/S. A P Sanzgiri & Co., the statutory auditors of the Bank.

2 The above is an extract of the detailed format of Quarterly/ Annual Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Bank's website (www.finobank.com)

Date: 28-July-2023

Fino Payments Bank Limited

Rishi Gupta Managing Director & Chief Executive Of DIN : 01433190



### Saint-Gobain Sekurit India Limited

Corporate Identity Number: L26101MH1973PLC018367 Registered Office: Plot No. 616 & 617, Village Kuruli Pune-Nashik Road, Chakan, Pune, 410,501, Maharashtra Tel:+91 2135 676 400/01 \* Fax: +91 2135 676 444

E-mail: sekurit.investors@saint-gobain.com \* Website: www.sekuritindia.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

(INR in Lakhs)

Quarter ended Quarter ended Year ended 30-06-2023 30-06-2022 31-03-2023 **Particulars** (Unaudited) No. (Unaudited) (Audited) Total Income from Operations 4,829 4,46 18,632 968 917 3,882 Net Profit for the period (before Tax and Exceptional items) Net Profit for the period before tax (after Exceptional items) 968 917 3,882 Net Profit for the period after tax (after Exceptional items) 705 688 2,887 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 704 702 2,829 Paid up Equity Share Capital 9,111 9,11 9,111 (Face Value Rs. 10/- each) Basic & Diluted Earnings per share (before extraordinary items) 3.17 0.77 0.75 (of Rs. 10/- each) (not annualised) Basic & Diluted Earnings per share (after extraordinary items) (of Rs. 10/- each) (not annualised) 3.17 0.75

Note:

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2023 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial Results are available on the Stock Exchange's website, www.bseindia.com and on the Company's website, www.sekuritindia.com.

The above financials were reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on July 28, 2023

For Saint-Gobain Sekurit India Limited

Venugopal Shanbhag

Mumbai July 28, 2023

Director

**Managing Director** DIN-08888359

# AMFORGE INDUSTRIES LIMITED

(CIN: L28910MH1971PLC015119) legistered Office: 1118, Dalamal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021 Tele: 022-22828933 /22821486. Fax: 022-66365964 Email: seretarial@amforgeindustries.com, Web: www.amforgeindia.

	STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023						
					(Rs. in Lakh)		
Sr. No.	Particulars Particulars	Q	uarter Ende	d	Year Ended		
INO.	Tallocaturo	30 <sup>th</sup> June, 2023	31 <sup>st</sup> March, 2023	30 <sup>th</sup> June, 2022	31 <sup>st</sup> March, 2023		
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited		
Π.	Revenue from operations	_	_	-	-		
	Other Income	50.49	78.06	65.73	273.18		
1	Total Income	50.49	78.06	65.73	273.18		
II.	Expenditure						
1	a) Cost of Material Consumed / Purchases of Traded Goods	-	-	-	-		
	b) Employee Benefit Expenses	5.15	2.81	4.90	25.09		
	c) Finance Cost	5.41	3.56	8.58	23.75		
	d) Depreciation/Amortisation Expenses	6.72	8.30	8.31	33.44		
	e) Other Expenses	29.45	35.23	38.17	170.37		
	Total Expenses	46.73	49.90	59.96	252.65		
	Profit / (Loss) from before Exceptional Items & Tax (I - II )	3.76	28.16	5.77	20.53		
	Exceptional Items - Loss / (Gains)	-		-			
٧.	Profit / (Loss) before tax ( III - IV)	3.76	28.16	5.77	20.53		
Į VI.	Tax expenses						
1	a) Current Taxation	0.85	1.84	1.36	3.20		
	b) Deferred Tax	-	(1.53)	-	(1.53)		
I.,,,	c) Earlier Years (Short) / Excess Provision of tax	-			-		
	Net Profit / (Loss) for the period from Continuing Operations ( V-VI)	2.91	27.85	4.41	18.86		
	Profit / (Loss) from discontinued operations	-	-		-		
	Tax Expense of discontinued operations						
	Net Profit / (Loss) from discontinued operations (after tax ) (VIII - IX)		-		40.00		
	Net Profit / (Loss) for the period (VII +X)	2.91	27.85	4.41	18.86		
	Other Comprehensive Income	-	-	-	-		
Α	(i) Items that will not be reclassified to Profit & Loss				-		
В	(ii) Income Tax relating to items that will not be reclassified to Profit & Loss (i) Items that will be reclassified to Profit & Loss				· -		
l b	(ii) Income Tax relating to items that will be reclassified to Profit & Loss						
$I_{\text{vm}}$	Total Comprehensive Income (XI + XII)	2.91	27.85	4.41	18.86		
^III.	(i) Paid up Equity Capital (Equity Shares of Face Value of Rs. 2/- each)	2.91	27.00	4.41	287.74		
1	(ii) Other Equity				960.68		
$I_{VW}$	Earning Per Equity Share ( for continuing operations)				900.00		
1^iv.	a) Basic	0.02	0.19	0.03	0.13		
	b) Diluted	0.02	0.19	0.03	0.13		
<b>V</b> V/	Earning Per Equity Share ( for discontinued operations)	0.02	0.13	0.00	0.10		
I^.	a) Basic	_	_	_	_		
1	b) Diluted	]	]	]	l -		
LXVI	Earning Per Equity Share ( for discontinued and continuing operations)		_	·	·		
1^''	Ia) Basic	0.02	0.19	0.03	0.13		
	b) Diluted	0.02	0.19	0.03	0.13		
1	5   5   10   10   10   10   10   10	0.02	0.10	1 0.00	0.10		

The unaudited financial results for the quarter ended 30th June, 2023 ("the financial results") of Amforge Industries Limited ("th Company") have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Section 133 of the Companie Act 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended)

The financial results for the quarter ended 30th June, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meeting held on 28th July, 2023. These financial results shall be filed with the Bombay Stock Exchange Limited ("BSE") and shall be available on the Company

website (www.amforgeindia.in) or on the website of BSE (www.bseindia.com). There is no reportable segment for the activities carried on by the Company as per Ind AS - 108.

Figures for the quarter ended 31 March 2023 and the corresponding quarter ended in the previous year as reported in these financial results are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures for the nine months period ended 31 December 2022.

The Previous period's figures have been regrouped/ rearranged wherever necessary.

For and on behalf of the Board of Director Amforge Industries Limite Hudson D'Costa Managing Director DIN - 07893177

July 28, 2023

Regd. Office: Regd.Office: Flat No.1, Ground Floor, Harsh Apartment, Plot No.211, Sector-28, Vashi, Navi Mumbai-400703 CIN: L17110MH1892PLC000089 Website: www.standardindustries.co E-mail ID: standardgrievances@rediffmail.com Tel: 61391200/01/02

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED RESULTS OF STANDARD INDUSTRIES LIMITED FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023 (₹ in Lakhs)

			CONSOL	LIDATED	
Sr.	Particulars		Previous year ended		
No.	i articulars	Unaudited         Audited         Unaudited           877.13         511.91         877.55           ems)         (278.22)         (510.70)         310.82           arry items)         (278.22)         (510.70)         310.82           y items)         (278.22)         (560.70)         310.82           eriod(after tax)         (278.58)         (550.97)         310.57	March 31, 2023		
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income from operations (net)	877.13	511.91	877.55	2,123.37
2	2 Net Profit/(Loss)for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)		(510.70)	310.82	2,365.82
3	3 Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)		(510.70)	310.82	2,365.82
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(278.22)	(560.70)	310.82	2,165.82
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and other Comprehensive Income(after tax)]	(278.58)	(550.97)	310.57	2,174.47
6	Equity Share Capital	3216.45	3216.45	3216.45	3216.45
7	Other Equity (Excluding Revaluation Reserve).				11,502.02
8	Earnings Per Share (of ₹ 5/- each) for continuing and discontinued operations★				
	(1) Basic	(0.43)	(0.87)	0.48	3.37
1	(2) Diluted	(0.43)	(0.87)	0.48	3.37

★ EPS is not annualised for the quarter ended June 30, 2023, quarter ended March 31, 2023 and quarter ended June 30, 2022. The Financial details on Standalone basis are as under:

(₹ in Lakhs) STANDALONE Previous year ended **Particulars** No June 30, 2023 March 31, 2023 June 30, 2022 March 31, 2023 Unaudited Audited Unaudited Audited Total income from operations (net) 654.70 433.78 579.71 1591.65 Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (304.17)(477.78)153.86 2,228.60 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) (304.17)153.86 2,028.60 (527.78)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period(after tax) (304.47) 153.61 and other Comprehensive Income(after tax)]

Notes to Consolidated Unaudited Results for the quarter ended June 30, 2023.

The above results have been reviewed by the Audit Committee and are approved by the Board of Directors of the Company at their meeting held on July 28, 2023 and have been subjected to limited review by the statutory auditors of the Company.

The above financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.

"The Board of Directors of Standard Industries Limited (SIL) in their meeting held on May 22, 2023 have declared Interim Dividend of Re. 0.80 per Equity Share of Rs. 5/- each (16 % on the face value of Rs. 5/- each) for the Financial year ended on March 31, 2023. The same is paid on June 19, 2023. In respect of the year ended March 31, 2023, the Directors recommended a Final Dividend of Re.0.25 per Equity Share of Rs. 5/- each (5 % on the face value of Rs. 5/- each)

which is subject to approval of Shareholders in the Annual General Meeting. The code of Social Security, 2020 ("Code") relating to employee benefits during employment and post-employment benefits has been notified in the Official Gazette on 29th September, 2020. The draft rules have been released on November 13, 2020 and suggestions invited from stakeholders are under consideration by the Ministry. The impact of the change will be reassessed and accounted in the period in which said rules are notified for implementation.

Standard Industries Limited has an investment of Rs. 5969.82 lakhs in its wholly owned subsidiary i.e. Standard Salt Works Limited. In view of the long-term strategic nature of the investment in leasehold rights to salt pans and the growth prospects of the subsidiary which is engaged in the manufacture of salt from the significant leased salt pans that it is holding, no provision for diminution in the value of the investment is considered necessary at this stage.

The figures for the previous quarter ended March 31, 2023 are the balancing figures between the audited figures of full financial year and the year to date figures upto the third quarter ended December 31, 2022 which were subjected to a limited review.

The above is an extract of the detailed format of financial results for Quarter ended June 30, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended June 30, 2023 is available on the website of the Company i.e. www.standardindustries.co and also on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

Standard Industries Limited has created an e-mail ID viz., standardgrievances@rediffmail.com exclusively for the purpose of registering complaints by investors.

Corresponding figures for the previous year/period have been regrouped/rearranged wherever necessary. Mumbai

**Executive Director** 

(D.H.Parekh)

By Order of the Board of Directors

Place: Mumbai

नोंदणीकृत कार्यालय: लॅन्डमार्क, रेस कोर्स सर्कल, बडोद्दरा ३९० ००७. निगम कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई ४०० ०५१. FICICI Bank सोने ई-लिलाव नि निमंत्रण सूचना

ाधा bank Limited | सान इ - तिलावि ना नामप्रण सूचना
आयसीआयसीआय बँक विमिद्ध (आयसीआयसीआय बँक) यांच्याबहुत खालील नमूद कर्जदारांनी सोन्याच्या दागिरचादर प्राप्त करण्यात सालवार सुविधासंबंधी (''सुविधा') त्यांच्या थकीत रकमेचा भणा
करण्यात सूचना निर्मित करण्यात आत्मी होती. सुविधे अंतर्गत कर्जदार त्यांच्या थकीत रकमेचा भरणा करण्यात समूचन द्रार्ट्याने आत्मी, आर्गस्ट ०८, २०२३ रोजी ताबेगहण असलेल्या सोन्याच्या द्रागित्यांचा
ई-लिलाव करण्यात भाग आहोत. आयसीआयसीआय बँक कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ई-लिलावाची तारीख बदलण्याचे/ खाते कातुन टाकण्याचे हक राखून ठेवत आहेत. लिलाव
https://jewel-auction.procuretiger.com द्वारे दु. १२,३० ते तु. ३,३० वा. यांबेळेत घेण्यात येईल. अटी आणि शतींच्या अधिक तपशिलाकरीता कृपया दिलेल्या वेबसाईटवर लांगइन करा. कर्जदाराचे निधम
झाल्यात संद्र अर्थीच केवाळीता स्वार्य मात्रामां त्रामां कर्णा

कर्ज खाते क्र.	ग्राहकाचे नाव	कर्ज खाते क्र.	ग्राहकाचे नाव	कर्ज खाते क्र.	ग्राहकाचे नाव
	मदनगर-सावेदीरोड	शाखेचे ना	व: जामखेड	शाखेचे नाव: परभणी	
	प्रशांत चांगदेव काळे	२०१००५००९०८९	सुवर्णमा मीतू जाधव		विनित ज्ञानदेव दुधाटे पाटील
शाखेचे नाव: अमळनेर		शाखेचे ना	व: जावाला		नाव: परतूर
		६४८९०५००१९०२	भूषण देवराव आव्हाड	३७६७०५००२४८२	बद्रीनारायण भुजंगराव धुमाव
	अमोल रमेश न्हावी	शाखेचे ना	ा: कोपरगाव		विकास जगताप
शाखेचे न	ाव: बल्लारपूर	१४५२०५००९५७७	सुमन साळवे	शाखेचे ना	व: पिंपळगाव
१८६४०५००२२८८	संपत कुमारैया गुर्रे	शाखेचे नाव: मत	कापूर-बुलढाणा	१७८९०५००७२३२	
शाखेचे	नाव: बीड		गणेश नीना सपकाळ		ाव: पुलगाव
१०९६०५००३४६०	राजाभाऊ प्रभू बोरवडे	शाखेचे न	वः मनवथ		छाया धनंजय ढाके
	।: चाळीसगाव	४०५३०५००१२५४	सचिन भगवानराव मुळे		नावः पुसद
		शाखेचे न			खुशाल प्रेमदास राठोड
१६९३०५०१०३१० इस्राईल खान युसूफ पठान			शंभूराज हंबीरराव पवार		ाव: संगमनेर
	गवः चंद्रपूर		ाव: मोर्शी	१०९५०५००३६५१	योगेश लहाभाऊ काशीद
०८७००५००२४७९	सुधाकर काशिनाथ इतेकर		अतुल सेवकराम दुबळे	१०९५०५००३६७४	चैतन्य शरद शेटे
शाखेचे न	।व: दर्यापूर		गपुर - वर्धा रोड	शाखेचे नाव: सातारा	
७६०१०५००११९७	उमेश दशरथ पवार		गपूर - वथा राड गौरव गेंदराव पाटणकर		निलेश अर्जुन खरात
	ा: ध्ळे-देवपूर			शाखेचे नाव: शहादा	
			ागपूर एपीएमसी	०७७००५००४९६३	हरिश्चंद्र दंगल पाटील
१८६५०५००३९८७			राजू अनादराव गादेकर		गव: उदगीर
शाखेचे :	गव: दिग्रस		क - आडगाव नाका	११०७०५०१३७१७	रेश्मा जैनुद्दीन बागवान
१७८००५०११३९२	संदिप पंजाबराव गावंडे		मीना दीपक पाटील	शाखेचे नाव: उ	मरगा (ओमेरगा)
शाखेचे र	ाव: गंगापुर		शेक – इंदिरानगर	२८१८०५००४८३१	सिद्धार्थ दिगंबर माळगे
			जिग्नेश देवराज हिंसू		सादिक कमाल
204707004004	दीपक अंतोन जगताप	शाखेचे नाव: ना		शाखेचे	नाव: वरूड
	रामकृष्ण भास्कर गावंडे		रणजीत नारायण गाटे	१६९६०५००६७१९	निशा सुकेन कांगली
शाखेचे नाव:	जळगाव-चोपडा	शाखेचे न	ाव: परांडा	शाखेचे	नाव: भैसा
१४८३०५००७६२२	छाया महेंद्र पाटील	२८२००५०१३८४५	अजय किसन मेटकर	391/101/202/53	दिगंबर सतवाजी धाडेकर

ठेकाण: धुळे, औरंगाबाद, यवतमाळ, अहमदनगर, जळगाव, अमरावती, बीड, बुलढाणा, नांदेड, मानाबाद, परभणी, चंद्रपूर, नागपूर, नंद्रबार, नाशिक, वर्धा, सातारा, जालना, लातूर



### **AMFORGE INDUSTRIES LIMITED**

Tele: 022-22828933 /22821486, Fax: 022-66365964

(CIN: L28910MH1971PLC015119) Registered Office: 1118, Dalamal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021

Email: seretarial@amforgeindustries.com, Web: www.amforgeindia.in STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023

	(Rs. in Lakh)				
Sr. No.	Particulars		d	Year Ended	
NO.	i articulais	30 <sup>th</sup> June, 2023	31 <sup>st</sup> March, 2023	30 <sup>th</sup> June, 2022	31 <sup>st</sup> March, 2023
		Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
l.	Revenue from operations	-	-	_	-
	Other Income	50.49	78.06	65.73	273.18
	Total Income	50.49	78.06	65.73	273.18
II.	Expenditure				
	a) Cost of Material Consumed / Purchases of Traded Goods	-	-	-	-
	b) Employee Benefit Expenses	5.15	2.81	4.90	25.09
	c) Finance Cost	5.41	3.56	8.58	23.75
	d) Depreciation/Amortisation Expenses	6.72	8.30	8.31	33.44
	e) Other Expenses	29.45	35.23	38.17	170.37
	Total Expenses	46.73	49.90	59.96	252.65
	Profit / (Loss) from before Exceptional Items & Tax (I - II )	3.76	28.16	5.77	20.53
	Exceptional Items - Loss / (Gains)	-	20110	-	
	Profit / (Loss) before tax (III - IV)	3,76	28.16	5.77	20.53
	Tax expenses	0170	20110	0177	20100
٠	a) Current Taxation	0.85	1.84	1.36	3.20
	b) Deferred Tax	0.00	(1.53)	1.00	(1.53)
	c) Earlier Years (Short) / Excess Provision of tax	_	(1.00)	l <u>.</u>	(1.00)
	Net Profit / (Loss) for the period from Continuing Operations ( V-VI)	2,91	27.85	4.41	18.86
	Profit / (Loss) from discontinued operations	2.51	21.00	4.41	10.00
	Tax Expense of discontinued operations	_	-		-
	Net Profit / (Loss) from discontinued operations (after tax ) (VIII - IX)				
		0.01	27.85	4.41	18.86
	Net Profit / (Loss) for the period (VII +X)	2.91	27.00	4.41	10.00
	Other Comprehensive Income	-	-	-	-
	(i) Items that will not be reclassified to Profit & Loss				-
	(ii) Income Tax relating to items that will not be reclassified to Profit & Loss				-
	(i) Items that will be reclassified to Profit & Loss				
	(ii) Income Tax relating to items that will be reclassified to Profit & Loss				
XIII.	Total Comprehensive Income (XI + XII)	2.91	27.85	4.41	18.86
	(i) Paid up Equity Capital (Equity Shares of Face Value of Rs. 2/- each)				287.74
	(ii) Other Equity				960.68
XIV.	Earning Per Equity Share ( for continuing operations)				
	a) Basic	0.02	0.19	0.03	0.13
	b) Diluted	0.02	0.19	0.03	0.13
XV.	Earning Per Equity Share ( for discontinued operations)				
	a) Basic	-	-	-	-
	b) Diluted	-	-	-	-
XVI.	Earning Per Equity Share ( for discontinued and continuing operations)				
	a) Basic	0.02	0.19	0.03	0.13
	b) Diluted	0.02	0.19	0.03	0.13

Place: Mumbai

Date: 28th July, 2023.

- The unaudited financial results for the quarter ended 30th June. 2023 ("the financial results") of Amforge Industries Limited ("the Company") have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Section 133 of the Companie Act 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended)
- The financial results for the quarter ended 30th June, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board Directors of the Company in their respective meeting held on 28th July, 2023. These financial results shall be filed with the Bombay Stock Exchange Limited ("BSE") and shall be available on the Company
- website (www.amforgeindia.in) or on the website of BSE (www.bseindia.com). There is no reportable segment for the activities carried on by the Company as per Ind AS - 108.
- Figures for the quarter ended 31 March 2023 and the corresponding quarter ended in the previous year as reported in these financial results are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures for the
- The Previous period's figures have been regrouped/ rearranged wherever necessary

nine months period ended 31 December 2022

For and on behalf of the Board of Director Amforge Industries Limited

Hudson D'Costa

### 'रॉप्टाकॉस ब्रेट ॲन्ड कंपनी लिमिटेड

आमच्या प्रस्तावित प्लॉट सर्वेक्षण क्रमांव १५९२ लोअर परेळ डिव्हिजन, ॲनी बेझंट रोड, जी साऊथ वार्ड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र येथील वरळी इस्टेट योजना क्रमांक ५२ च्या अंतर्गत इमारत क्रमांक २५३ या व्यावसायीक प्रकल्पाला पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई यांच्याकडून पर्यावरण विषयक (EC) आणि किनारपट्टी नियमन क्षेत्र (CRZ) विषयक संयुक्त मंजुरी देण्यात आली आहे.

सदर पर्यावरण विषयक आणि किनारपटी नियमन क्षेत्र विषयक मंजुरीची प्रत केंद्रिय पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालय. भारत सरकार यांच्या http://environmentclearance.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that my client M/S. NAVNATH INFRASTRUCTURES PRIVATE LTD, ncorporated under the Companies Act1956, having its office at B-101, Shrirang Niwas, Gokhale Road, Mulund (East), Mumbai-400 081 represented through its Directors namely Mr. Shardool Vaibhav Joshi and Mrs. Neelam Vaibhav Joshi have acquired development rights in espect of under mentioned property from THE NANDIKESH CO.OPERATIVE HOUSING SOC.LTD., a Society duly registered under the provisions of the Maharashtra Cooperative Societies Act, 1960, pearing Registration No BOM/HSG/4437 of 1975, having its registered office at Naikwadi Lane Goregaon (East), Mumbai- 400 063. My client have instructed me to investigate title and issue Title Certificate in respect of the said Property. Any person/s having any right or claim upon the said property by way of sale, mortgage lease, gift deed, inheritance, court decree or in any other manner are required to make the same known in writing along with supporting documentary evidence to the undersigned at his office at Akanksha, 2nd Floor, Sane Guruji Nagar, Mulund (East), Mumbai 400 081, within fourteen (14)days from the date hereof, failing which it will be presumed that there are no such claims and if any, the same are waived or abandoned and title of the said property shall be certified by me as clear and marketable

DESCRIPTION OF THE PROPERTY All that piece and parcel land or ground hereditaments and premises admeasuring 991 sq. mtrs or thereabouts bearing C.T.S. No.232/A of Village Pahadi-Goregaon (East), Taluka- Borivali, District Mumbai Suburban. together with the structures/Building standing hereon, presently known as NANDIKESH CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITD; situated at Naikwadi Lane, Goregaon (East), Mumbai- 400 063 and assessed under P-Ward of

Dated: 29th July 2023 Place: Mumbai

sd/ SAMIR K. VAIDYA)

Advocate

सूचना

क्रीटका बँक लि. तुमची पारंपारिक वंक, संपूर्ण भारतात मुख्य कार्यालय, मंगळुरु-५७५००२ सीआयएन: एल८५११०केए१९२४पीएलसी००	O PER P.C.	ई-लिलाव विक्रीकरिता जाहीर
एआरएम शाखाः मंबर्द २रा मजला ई-ब्लॉक दी मेटोपॉलिटन	फोन: ०२२-३५००८०१७/३५१२८४८२	र्द−मेल : mumhajarm@ktkhank.com

प्लॉट क्र. सी-२६ आणि सी-२७,बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१. वेबसाईट: www.ka १७.०८.०२०२३ रोजीस स्थावर मिळकतीची विक्री सूचना

सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) आणि ९(१) अन्वये स्थाव मिळकतीच्या विक्रीकरीता ई-लिलाव विक्री सूचना.

वेशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्व सामान्य नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील उल्लेखित मिळकत तारण धनकोंकडे गहाण आहेत, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा कब्जा घेतला (प्रत्यक्ष/ सांकेतिक च तपशिल खालीलप्रमाणे) त्या कर्नाटक वँक लि. ला थकीत सह त्यावरील व्याज आणि परिव्ययच्या वसुलीकरीता खालील उद्घेखित वेळेस १७.०८.२०२३ रोजी जो आहे जथे आहे, जे काही आहे तेथे आहे आणि परिव्ययच्या वसुलीकरीता खालील उद्घेखित वेळेस १७.०८.२०२३ रोजी आहे जथे आहे, जे काही आहे तेथे आहे आणि जसे आहेच्य तत्वावर विक्री करण्यात येणार आहे. त<u>ुपशिल खालीलप्रमाणे:</u> राखीव किंमत आणि इसारा अनामत रक्कम तुपशिल खालीलप्रमाणे आणि इसारा अनामत रक्कम १४.०८.२०२३ रोजीस किंवा पूर्वी ४.०० वा. खात्याचे (ज्याचे तपशिल खाली दिले आहेत) ऑनलाईन मार्गाने भरणा करावा

		(1 0116/17 0111/1131 11/11/11 11/11/11					
अ.	शाखेचे	- <del> </del>	उर्वरीत थकीत	मिळकतीचे	राखीव किंमत	लिलाव वेळ	देय करीता तपशिल
क्र.	नाव	कर्जदार/ हमीदाराचे नाव आणि पत्ता	रुपयात	वर्णन	इसारा अनामत रक्कम (ईअर) रु.	बोली वाढविण्याचे मूल्य	इअर खाते क्र. / आयएफएससी कोड
۶	कांदिवली li शाखा	?) श्री. किशोरे वी चौधरी, श्री. भूराराम एच चौधरी यांचे मुलगा आणि ?) श्रीम. कमला केशराम चौधरी, श्री. किशोरे वी चौधरी यांची पत्नी, दोन्ही येथे राहणारः ई/५०१, ऑखिंड एन्क्लेव्ह, नाहर अमृत शक्ती साखी विहार रोड, यादव नगर, चांदीवली, पवई, मुंबई-४०० ०४२ आणि दोन्ही येथे सुद्धाः संगत निवासी, रो हाऊस क्र. ४९, सेक्टर १७, कोपरखेराणे, नवी मुंबई-४०० ७०९	टीएल खाते क्र. ५२७७००१६०००३६३०१, मधील र. २,४३,४४,९२१,६७ (रुपये दोन कोटी त्रेचाळीस लाख चीच्चेचाळीस हजार नक्जे एकवीस व पैसे सदुसष्ट मात्र) २९.०६.२०२१ रोजी प्रमाणे अधिक १६.०५.२०२१ पासून पुढील व्याज आणि परिच्या.	सेक्टर १७, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे स्थित प्लॉट क्र ४९ मोजमापीत १०० ची.मीटर्स वर बांधकामीत संगत निवास अशा ज्ञात रॉ हाऊस क्र.४९ मोजमापीत एकूण चटई क्षेत्र १४४८ ची.फु. बिल्ट अप क्षेत्र १९४४ ची.फु. चे ते सर्व भाग च विभाग.	ह. २६०.०० लाख ह. २६.०० लाख कब्जाची कब्जाचा प्रका कब्जा घेतला २९.	रः सांकेतिक	आरटीजीएस खाते क्रमांक: ५१०३५००२००००४१०१, खात्याचे नाव: कर्नाटका बँक, आयएफएससी कोड: केएआरबी००००५१०.
7	मुंबई बांद्रा शाखा	?) मेसर्स व्हर्टिकल प्लॅनेटचे प्रतिनिधीत्व त्यांच्या भागीदारांद्वारे: ए) श्री. प्रकाश महादेव दिवाळे आणि त्री) श्रीम. पळुवी प्रकाश दिवाळे, येथे: ए/रुक्त इमारत क्रमांक ०.२ १ ला मजला, स्वराज्य सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, सनशाईन, टॉवर लेन, सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम-४०००२८, २) श्री. प्रकाश महादेव दिवाळे, श्री. महादेव तानाजी दिवाळे, ३) श्रीम. पळुवी प्रकाश दिवाळे, श्री. प्रकाश महादेव दिवाळे यांची पत्नी, क्र. २ आणि ३ थेथे राहतात: ए/१११, इमारत क्रमांक ०२, १ ला मजला, स्वराज्य सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, सनशाईन, टॉवर लेन, सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम-४०००२८ आणि ४) श्री. विनायक काळे, श्री. बबन लक्ष्मण काळे, येथे: रूम नं. ३४, दर्यासारंग संघ कॉजवे रोड, फोर्ट पॉइंट माहीम जवळ, मुंबई-४०००१६	ह. ५६,०८,०१८.३० (हपये छपत्र लाख आठ हजार अठरा आणि तीस पैसे मात्र) म्हणजे ३०.०६.२०२३ रोजीस पीएसओडी खाते नं. ५२७७०००६००००३५०१ अंतर्गत ह. ३४,४५,५५२.३० अधिक ०१.०७.२०२३ रास्त्र पुढील व्याज आणि खर्च १५.०७.२०२२ रोजीस पीएसटीएल खाते नं. ५२७७००१८००००१२०१ अंतर्गत ह. १३,६६,२७४.०० अधिक १५.०७.२०२३ पास्तु पुढील व्याज आणि खर्च आणि ३०.०६.२०२३ रोजीस पीएसटीएल खाते नं. ५२७००११२०१ अंतर्गत क. ११,०७,१८५.०० अधिक ०१.०७.२०२२ रास्तु पुढील व्याज आधिक ०१.०७.२०२३ पास्तु पुढील व्याज आधिक ०१.०७.२०२३	रहिवासीत मिळकत धारक फ्लॅट क्र. ४०२, मोजमापित ४४०.४६ ची.फू. बिल्ट अप क्षेत्र, ४ धा मजला, इमारत क्र. केएच १२६, पारिजात केएच? को ऑपरेटीव्ह हाऊर्सिंग सोसायटी लि., बास्तुविहार, सेक्टर १६ आणि १७, खारस, नवी मुंबई ४१०२१० च्या संदर्भातील नामाधिकार विलेख जमाच्या मार्गे समतुल्य गहाण.	रु. ३१.३५ लाख रु. ३.१४ लाख कब्जाची र कब्जाचा प्रका कब्जा घेतला २२.	रः सांकेतिक ०८.२०२२ रोजी	आरटीजीएस खाते क्रमांक: ०८६३५००२०००४१०१, खाल्याचे नाव: कर्नाटका बँक, आयएफएससी कोड: केएआरबी००००८६.
Pr .	ठाणे शाखा	(१) मे. सम्म फूड प्रोडक्ट्स बांचे मालक, श्री. स्वप्ताल जनार्वन चव्हाण प्लॉट नं-३, महादेव श्रीडांगिक कॉम्प्लेक्स, शिल पनवेल रोड, गाव गोठेघर, ठाणे जिल्हा -४००६१२ यांनी प्रतिनिधित्व केले. (२) श्री. स्वप्तील जनार्दन चव्हाण मे. सम्म फूड प्रोडक्ट्स चे प्रोप्रायटर श्री. जनार्दन शंकर चव्हाण पर्लाट नं-३, महादेव इंडिस्ट्रियल कॉम्प्लेक्स, शिल पनवेल रोड, गाव गोठेघर, ठाणे जिल्हा -४००६१२ येथे देखील : २/२०४, वधंन सीएचएस, लक्ष्मण अपार्टमेंट, कुंभार अली, सिद्धिवानायक मंदिरासमार, स्टेशन रोड, कळवा, ठाणे - ४६६६०५ (३) श्री. जनार्दन शंकर चव्हाण, शंकर चव्हाण यांचा मुलगा, २/२०४, वधंन सीएचएस, लक्ष्मण अपार्टमेंट, कुंभार अली, सिद्धिवानायक मंदिरासमार, स्टेशन रोड, कळवा, ठाणे -४६६६०५ मंदिरासमार, स्टेशन रोड, कळवा, ठाणे -४६६६०५ मंदिरासमार, स्टेशन रोड, कळवा, ठाणे -४६६६०५	ह. ७८,३९,०४७,५४ (रुपये अठ्ठ्याहत्तर लाख एकोणचाळीस हमार सत्तेचारिस आणि पैसे चोपन्न मात्र) म्हणजेच १०.०७.२०२३ रोजीप्रमाणे पीएसटीएल खाते क्र. ७७०७००१८००१२३०१ मध्ये रु. ३४,१७,४१२.४४ अधिक १०.०७.२०२३ पासून पुढील व्याज आणि खर्च आणि ३०.०६.२०२३ रोजीप्रमाणे पीएसओडी खाते क्र. ७७०७०००६०००१ मध्ये रु. ४४,११,६३५.१० अधिक ०१.०७.२०२३ पासून पुढील व्याज आणि खर्च	महसूल गाव कळवा, तालुका आणि जिल्हा ठाणेचा जमीन धारक स क. १३१, हिस्सा क्र. १२(भाग) वर बांधलेले स्टेशन रोड, कळवा (पश्चिम) येथे स्थित वरदान को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये लक्ष्मण अपार्टमेंट नावे इमारतीमध्ये २ रा मजल्याचर फ्लॉट क. २०४, मोजमापित विल्ट अप क्षेत्र ४४६ चौ.फू. चे सर्व ते भाग आणि विभाग.	ह. २५,०० लाख ह. २.५० लाख क्राची त क्राची प्रक कब्जाची प्रक कब्जा घेतला ०७.	तरः प्रत्यक्ष	आरटीजीएस खाते क्रमांकः: ७७०-३५००२०००४१०१, खात्याचे नावः कर्नाटका बँक, आचएफएससी कोडः केएआरबी००००७७०
8	मुंबई डॉबिवली शाखा	(१) मे. डिकसन एन्टरप्रायजेस, प्रोप्रायटरी संस्था प्रतिनिधीत्व द्वारे त्यांचे प्रोप्रायटर श्री. क्लारन्स सिल्वस्टार डिसुझा, पत्ता येथे: गाळा क्र. २, डॉ अजळ, प्रतायजेस ११, पिंपळेश्वर मंदिर समोर, दत्ता म्हात्रे कंपाऊंड, सागाव, मानपाडा रोड, डॉविवली (पू), मुंबई ठाणे जिल्हा, महाराष्ट्र ४२१२०४, २) श्री. क्लारन्स सिल्वस्टार डिसुझा, ३ सी. अन्तारन्स सिल्वस्टार डिसुझा, इसी. अन्तारन्स सिल्वस्टार इसी. अन्तारन्स प्रत्य रोड, लोडा राजस्ता प्रत्य सिल्वस्टार इसी. अन्ताराष्ट्र ४२१२०४	ह. ४१,४५,९३५.४३ (रुपये एकेचाळीस लाख पंचेचाळीस हजार नज्ज पस्तीस आणि पैसे त्रेचाळीस मात्र) म्हणजेच ०१.१९.२०२२ राजीप्रमाणे पीएसओडी खाते क्र. १९३७००६००१३४९०१ मध्ये ह. ३९,९९२६७७.६५ अधिक ०१.१२.२०२२ पासून पुडील च्याज आणि खर्च आणि पीडीपीएन खाते क्र. १९३७००१४०००१३००१ मध्ये ह. १९३७००१४००१३००१ मध्ये ह. १९५३,४६७.६७ अधिक ३०.०६.२०२३ पासून पुडील च्याज आणि खर्च	गाव भोपार, तालुका कल्याण, जिल्हा ठाणेचा प्लॉट धारक स क्र. २३३, हि क्र. ३ए, ३वी, ३वी यथे स्थित असलेले आणि वसलेले संदप रोड, गाव भोपार, डॉबिवली (पूर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४२१२०४ पॅरामाऊंट पार्क नावे ज्ञात इमारतीमध्ये डी विंग तिसरा मजलावर रहिवासीत फ्लॅट क्र. ३०१चे सर्व ते भाग आणि विभाग, श्री. क्लारन्स सिल्वटरार डिसुझा च्या मालकीचे सीमाबद्ध: पूर्वेला: सो विंग पश्चिमेला: ओपन प्लॉट उत्तरेला: गार्डन दक्षिणेला: संदप रोड	रु. ५३,९०,०००.००  ह. ५,३९,०००.००  कब्जाची र कब्जाची प्रक कब्जाची प्रक कब्जाची प्रक	तरः प्रत्यक्ष	आरटीजीएस खाते क्रमांक: १९३३५००१००००४१०१ खात्याचे नाव: कर्नाटका बँक, आवएफएससी कोड: केएआस्बी००००१९३

सदर सूचना ही कर्जदार/ हमीदारांना तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ उपकलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.)

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरीता कृपया कर्नाटका बँक वेबसाईट म्हणजेच <u>www.karnatakabank.com</u> मधील मोर्गेज ॲसेट फॉर सेल मथळा अन्यये लिंक चा संदर्भ घ्यावा क्दर ई-लिलाव १७.०८.२०२३ रोजीस <u>https://bankauctions.in</u> वर वरील उल्लेखित वेळेस ०५ मिनिटांच्या अमार्यादीत विस्तारासह घेण्यात येणार आहे. इच्छुक बोलीदारांनी <u>https://bankauctions.in</u> येथे त्यांचे नाव नोंदणीकृत करणे आणि विनामुल्य युजर आयडी आणि पासवर्ड मिळवणे आवश्यक आहे आणि प्रशिक्षण म्हणजेच ई-लिलावाचे ऑनलाईन प्रशिक्षण (१६.०८.२०२३ रोजीस तात्पुरते) मे.४ क्लोझर, ६०५ए, ६ वा मजला मैत्रीवनम, अमीरपेट, हैद्राबाद-५०००३८. संपर्क क्र. ०४०-२३७३६४०५. मोबाईल: ८१४२००००६१, ईमेल: prakash.bankauction.in यांच्याकडून घ्यावे. ठिकाण : मुंबई दिनांक : २६.०७.२०२३

मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी, कर्नाटका बँक लि.



CIN: L15140MH1988PLC049208 Registered Office: 7th Floor, Grande Palladium, 175, CST Road, Kalina, Santacruz (East), Mumbai 400098. Tel: +91-22-66480480, Fax: +91-22-26500159, Email: investor@marico.com, Website: www.marico.com

### **Extract of Consolidated Financial Results of Marico Limited** for the quarter ended June 30, 2023

		Quarter Ended			
Particulars	June 30, 2023 (Un-audited)	March 31, 2023 (Audited) *	June 30, 2022 (Un-audited)	March 31, 202 (Audited)	
Revenue from operations	2,477	2,240	2,558	9,764	
Profit before tax	567	401	499	1,743	
Net Profit for the period attributable to owners					
(after Minority Interest)	427	302	371	1,30	
Total Comprehensive attributable to owners					
(after Minority Interest)	410	278	368	1,27	
Equity Share Capital	129	129	129	12	
Earnings Per Share (of Re 1/- each) (Not annualised)					
Basic (in Rs.)	3.30	2.34	2.88	10.0	
Diluted (in Rs.)	3.30	2.34	2.87	10.0	

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 34 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 34 of the Albert Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 34 of the Albert Financial Results filed with the Albert Financial Res $SEBI \ (Listing \ Obligations \ and \ Disclosure \ Requirements) \ Regulations, 2015. \ The full format of the \ Quarterly \ Financial \ Results \ are \ available \ Availab$ on the websites of the Stock Exchanges, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.marico.com.

b) The Consolidated unaudited financial results for the quarter ended June 30, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of Marico Limited ("the Company") at their meeting held on July 28, 2023. The results for the preceding / corresponding quarters have been subjected to review by the statutory auditors.

Additional Information on standalone financial results is as follows

Rs (in Crore)

		Year Ended		
Particulars	June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023
	(Un-audited)	(Audited) *	(Un-audited)	(Audited)
Revenue from operations	1,841	1,702	1,976	7,478
Profit before tax	408	269	481	1,492
Net Profit after tax	307	204	387	1,179

The figures for the three months ended March 31, 2023 are arrived at as difference between audited figures in respect of full financial year and the unaudited published figures upto nine months ended December 31 of the relevant financial year. Also the figures up to the end of third quarter had only been reviewed and not subjected to audit.

For further details, kindly visit: http:/marico.com/india/investors/documentation;BSE- http:/www.bseindia.com/ and The National Stock Exchange of India Limited-https:/www.nseindia.com/

For Marico Limited Place: Mumabi Saugata Gupta Date : July 28, 2023 Managing Director and CEO



रीजनल कार्यालय: नेताजी मार्ग, मिठाकली सिक्स रस्त्याजवळ, एलिसब्रिज, अहमदाबाद-6.

फॅक्स: +91-79-26560649 | टोल फ्री क्र.: 18002335300

वेबसाइट: www.bandhanbank.com

# विक्री नोटीस-निविदा मागविण्यासंबंधी

त्यामुळे विक्री सूचनेसह आमंत्रण याद्वारे सर्वसाधारणपणे सार्वजनिकरित्या आणि खासकरुन कर्जदाराना देण्यात येत आहे की पूर्वी गृहकडे **(आता ''दि बंधन बँक'')** तारण ठेवलेली खाली नमूद केलेली स्थावर मालमत्ता विक्रीसाठी ठेवली आहे. मालमत्ता विक्रीसाठी आवश्यक तपशील वेळापत्रकात दिले आहेत:

167		-11(-11(-11(-11))	1				
क्रम न	कर्जदाराचे (कर्जदारांचे), कर्ज खाते क्र., ताब्याची तारीख, निविदा संदर्भ क्र.	विक्री करावयाच्या मालमत्तेचे वर्णन (प्रतिभूत मालमत्ता)	मागणी नोटिशीच्या तारखेला आणि 11.07.2023 रोजी प्रतिभूत ऋण (रुपयांमध्ये) इतकी रक्कम, ज्यामध्ये मागणी नोटिशीच्या तारखेपासून कर्जदाराने भरलेली कोणतीही रक्कम समाविष्ट, जर असल्यास, पुढील व्याज,खर्च, प्रभार इत्यादींसह	आरक्षित किंमत आणि प्रदेय ईएमडी			
1.	श्री. संजीव सोमनाथ पारधी सौ. ज्योतीबाई संजय पारधी जुने कर्ज खाते क्र. 408/3858 नवीन कर्ज क्र. 20004080003858 27.02.2023 408-1387	सीटीएस क्रमांक 5980/7 भूखंड क्रमांक 3, फ्लॅट क्रमांक 6, दक्षिण बाजू, तिसरा मजला, पूर्णानाद अपार्टमेंट, जुना शिरपूर रोड, चोपडा येथील श्रीराम नगर, ता. चोपडा, जिल्हा – जळगाव, महाराष्ट्र – 425105 येथे स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व भूभाग.	रु. 15,36,638,08 कर्ज खाते क्र. 20004080003858 रोजीपर्यंत 26.12.2019 रु.23,24,628,29 कर्ज खाते क्र. 20004080003858 रोजीपर्यंत 11.07.2023	रु.18,00,856/- ऑफर किमतीच्या 10% ईएमडी			
2.	श्री. परमजीत शंगारा सिंग श्री. सिमरनजीत परमजितसिंग बल श्रीमती बलविंदरकौर परमजितसिंग बल जुने कर्ज खाते क्र. 408/2907 नवीन कर्ज क्र. 20004080002907 28.02.2023 408-1392	एस. नं. 99/1बी प्लॉट नं. 14, फ्लॅट नं. 5 स्टिल्ट फ्लोअर, श्री गणेश प्लाझा, शिवपूर कन्हाळे रोड आरएमएस कॉलनीजवळ, भुसावळ, जळगाव, महाराष्ट्र– 425201 येथे स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व भूभाग.	रु.11,47,224.74 कर्ज खाते क्र. 20004080002907 रोजीपर्यंत 15.09.2021 रु.15,10,101.32 कर्ज खाते क्र. 20004080002907 रोजीपर्यंत 11.07.2023	रु.13,22,798/- ऑफर किमतीच्या 10% ईएमडी			
3.	श्री.संदिप लक्ष्मण खलसे श्री लक्ष्मण गोविदा बारी सौ. कौशल्याबाई लक्ष्मण बारी जुने कर्ज खाते क्रमाक. 408/3865 नवीन कर्ज खाते क्रमाक. 20004080003865 17.02.2023 408-1374	गट नं.226 + 227 प्लॉट नं.13 भाग; ईशान्य बाजू ब्लॉक क्र. 13/5 धनश्री हॉटेल समोर मिर्ची फॅक्टरी शिरसोली प्रा बो शिरसोली पी.बी. जळगाव महाराष्ट्र-425001 येथे स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व भूभाग.	रु.7,55,752.67/- कर्ज खाते क्र. 20004080003865 रोजीपर्यंत 02.02.2021 रु10,84,446.17 कर्ज खाते क्र. 20004080003865 रोजीपर्यंत 11.07.2023	रु.6,49,351/- ऑफर किमतीच्या 10% ईएमडी			
4.	श्री मोहन मनोहर चव्हाण सौ. पळ्ठवी गोकुळ जाधव जुने कर्ज खाते क्रमांक. 402/6376 नवीन कर्ज खाते 20004020006376 14.03.2023 402-1431	गट नं. 273 (1+2)/3 फ्लॅट क्र. 302 एफ, विंग 3रा मजला द कम्फर्ट झोन; अबड गाव दातीर मळा अंबड शिवार नाशिक महाराष्ट्र —422010 येथे स्थित असलेल्या स्थावर मालमत्तेचे सर्व भाग व भूभाग.	रु. 15,29,531.20 कर्ज खाते क्र. 20004020006376 रोजीपर्यंत 30.09.2019 रु.25,15,742.38 कर्ज खाते क्र. 20004020006376 रोजीपर्यंत 11.07.2023	रु.17,44,263/- ऑफर किमतीच्या 10% ईएमडी			
उपरो	क्त मालमत्तेकरिता निविदा खुली करण्या	त्री तारीख आणि इतर तपशील खाली देण्यात आलेला ।					
	द्म प्रपत्र शुल्क	रु 100/- प्रति निविदा, बँकर्सच्या चेक/डिमांड ड्राफ्टद्वारे ''बंधन बँक लिमिटेड (नॉन रिफंडेबल/परत न करण्यायोग्य) च्या नावाने देय					
	मतेच्या निरीक्षणाची तारीख	07.08.2023 रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी					
निविद	द्मा प्राप्त करण्याची अंतिम तारीख आणि वेळ	क्र. 1,2,3: 02.09.2023 संध्याकाळी 05:00 पर्यंत बंधन बँक लि. 1 ला मजला, सितारा बिल्डिंग, जेडीसीसी बँकेसमोर, रिंग रोड, जळगाव – 425 001 महाराष्ट्र क्र. 4: 02.09.2023 संध्याकाळी 05:00 पर्यंत बंधन बँक लि., पहिला मजला, बेदमुथाच्या नवकार हाईट्स एन.आर. सुश्रुत (डॉ. वसंत पवार) हॉस्पिटल, न्यू पंडित कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक– 422002, महाराष्ट्र					
	बयाणा रक्कम ठेव (ईएमडी)	ऑफर किंमतीचे 10% निविदासह बँकर्सच्या चेक/डिमांड ड्राफ्टद्रारे ''बंधन बँक लिमिटेड'' च्या नावाने देणे आवश्यक आहे					
	दा उघडण्याची तारीख, वेळ आणि ठिकाण		ल्याप्रमाणे बंधन बँकेच्या जळगाव आणि नाशिक शाखेतीत	न			
निविद	द्म अर्ज येथे उपलब्ध	क्र.1,2, आणि 3 साठी पत्ता: वर नमूद केल्याप्रमाणे संपर्क व्यक्तींचे नाव: श्री संदीप कुंभार: मो: 922512 क्र.4, साठी पत्ता: वर नमूद केल्याप्रमाणेल, संपर्क व्यक्तींचे नाव: श्री.विजय गोसावी: मो: 99235	केल्याप्रमाणे मो: 9225120527 / 7044420059 ोल,				

विक्रीची मालमत्ता ही '**जे आहे जेथे आहे तत्त्वावर', 'जे आहे जसे आहे तत्त्वावर', 'नो रिकोर्स बेसिस तत्त्वावर'** आणि '<mark>तेथे जे काही आहे तत्त्वावर'</mark> असेल. आरक्षित किमतीच्या खाली मालमत्तेची विक्री करण्यात येणार नाही.

# नियम व अटी:

- 1. इच्छुक पक्ष उपरोक्त मालमत्तेसाठी त्याचा सीलबद निविदा वरील वेळापत्रकात नमूद केल्याप्रमाणे ''मालमत्ता खरेदीची ऑफर'' म्हणून शिक्कामोर्तब केलेल्या सीलबद कव्हरमध्ये पाठवू/सुपूर्त करु शकतात, त्यासोबत वर कॉलम नंबर ४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ''बंधन बँक लिमिटेड'' च्या नावाने बँकर्स चेंक/डिमांड ड्राफ्टद्वारे अर्नेस्ट मनी डिपॉझिट (ईएमडी) पाठवू/सुपूर्त करु शकतात, जे बोली यशस्वी न झाल्यास परत करता येऊ शकते.
- 2. ज्या बोलीदाराच्या बोली राखीव किंमतीसमान किंवा त्यापेक्षा जास्त आहेत आणि समितीने स्थापित केलेल्या मानकानुसार वैध व पात्र आहेत अशा सर्व बोलीदारांना निविदा सुरू होण्याच्या दिनांकापासून एका आठवड्याच्या आत लेखी कळवले जाईल. ज्या सर्वात वैध अशा बोलीदाराची बोली स्वीकारली जाईल त्याला मालमत्ता खरेदी करण्याची ऑफर दिली जाईल आणि दिलेल्या मुदतीत त्याला उर्वरित औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील.
- 3. प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सर्वोच्च बोलीदाराकडून ऑफर स्वीकारल्यावर, सर्वोच्च बोलीदाराने विक्री किमतीच्या बोली रकमेच्या 25% एवढी एकूण शिल्लक रक्कम तात्काळ म्हणजेच त्याच दिवशी किंवा विक्री पुष्टीकरण पत्र मिळाल्यानंतर पुढील कामकाजाच्या दिवसाच्या आत जमा करावी आणि बोलीची उर्वरित रक्कम मालमत्तेच्या विक्रीच्या पुष्टीनंतर 15 दिवसांच्या आत किंवा खरेदीदार आणि बँक यांच्यात लेखी सहमतीने दर्शवलेल्या विस्तारित कालावधीत भरावी. देय ''बंधन बँक लिमिटेड'' या नावाने केवळ बँकर्स चेक/डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात करावे.
- 4. विक्री पुष्टीकरण पत्र स्वीकारल्यानंतर जर यशस्वी बोलीदार तात्काळ बोलीच्या रकमेच्या 25% रक्कम जमा करण्यात अपयशी ठरला किंवा उर्वरित रक्कम 15 दिवसांच्या आत किंवा अशा कोणत्याही वाढीव कालावधीत भरण्यात अपयशी ठरला, तर ऑफर किंमतीची 10% ईएमडी रक्कम आणि / किंवा बोलीदाराने केलेल्या बोली रकमेच्या 25% इतकी शिल्लक रक्कम, असल्यास, प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे पुढील कोणत्याही पत्रव्यवहाराशिवाय ती जप्त केली जाईल आणि सरफेसी कायद्याच्या तरतुर्दीनुसार आणि त्याअतर्गत केलेल्या नियमानुसार मालमत्ता पुन्हा विकली जाईल.
- 5. विक्री ''ॲज इज व्हेअर इज बेसिस'' (''जिथे आहे तिथेच या आधारावर'') ''ॲज इज वॉट इज बेसिस'' (''जशी आहे तशीच या आधारावर'') आणि ''नो रीकोर्स बेसिस' (''कोणतेही दायित्व नाही या आधारावर'') केली जाईल. वीज देयके, नगरपालिका कर आणि/किंवा सोसायटीची देयके इत्यादींसबधीच्या भाराचे तपशील, काही असल्यास, तपासणीच्या दिनांकाला उपलब्ध केले जातील. वरील व्यतिरिक्त, प्राधिकृत अधिकाऱ्याला वर सांगितल्या व्यतिरिक्त किंवा अन्यथा सांगितलेल्या मालमत्तेवरील इतर कोणत्याही दायित्वाविषयी माहिती नाही. वर नमूद केल्याप्रमाणे लागू मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादींसह विक्री प्रमाणपत्राच्या विक्री आणि जारी करण्यासंबंधित सर्व खर्च, किंमत, शुल्क आणि इतर संबंधित खर्च खरेदीदराने उचलावे आणि भरावे
- 6. जिथे ची थकबाकी रक्कम बँक सर्व खर्च, शुल्क आणि त्याद्वारे होणारा खर्च याच्यासह कर्जदार/गहाण ठेवणाऱ्याने लोकांकडून निविदा मागवण्याची सूचना प्रसिद्ध होण्याच्या दिनांकापूर्वी किंवा विक्री प्रमाणपत्राच्या अंमलबजावणीच्या दिनांकापूर्वी कधीही बँकेला दिली जाते, तिथे बोलीदारासाठी सुरक्षित मालमत्तेच्या विक्रीसाठी पुँढील कोणतेही पाऊल
- 7. बँकसादर करते की आम्हाला बंधनच्या नावे पुर्वोक्त मालमत्तेच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या किंवा प्रलंबित असलेल्या वाद, विवाद याँविषयी कोणतीही सूचना प्राप्त झालेली नाही। कर्जदार/मॉर्टगेजर हे SARFAESI अधिनियमाच्या कलम 13(8) अंतर्गत विक्री पुष्टीच्या तारखेपर्यंत गहाण विमोचन करू शकतील.
- 8. प्राधिकृत अधिकाऱ्यांना कोणत्याही वेळी, कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. 9. विक्री ही बंधन बॅक लिमिटेडच्या पुष्टीकरणाच्या अधीन असेल.
  - दिनांक: 29/07/2023 स्थळ: जळगाव-नाशिक

बंधन बँक लिमिटेड प्राधिकृत अधिकारी